VELOX INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 902 Filix Commercial Complex, opp Asian Paints L.B.S. Marg, Bhandup Mumbai 400078 Maharashtra, India Ph.: +91 2262536600, 9082267347 Email: veloxindustriesltd@gmail.com
CIN: L15122MH1983PLC029364

REF: VELOX/BSE/2024-25

Date: May 31, 2024

The Manager,
Listing Compliance Department,
BSE Limited
25th Floor, P. J. Towers
Dalal Street
Mumbai – 400 001

BSE SCRIP CODE – 506178

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 and other applicable regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper advertisement regarding extract of the Audited Standalone Financial results for the quarter and year ended March 31, 2024 as published in following newspapers dated May 31, 2024:

- 1) Financial Express
- 2) Pratahkal (Marathi)

You are kindly requested to take the same on your record and acknowledge receipt.

Thanking you.

Yours sincerely,
FOR VELOX INDUSTRIES LIMITED
(Formerly Khatau Exim Limited)

PINAL PAREKH
COMPANY SECRETARY/ COMPLIANCE OFFICER
eCSIN: EA025327F000006847

Place: Mumbai

FINANCIAL EXPRESS

34

VELOX INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 902 Filix Commercial Complex, opp Asian Paints L.B.S. Marg, Bhandup, Mumbai 400078 Maharashtra, India

Ph.: +91 2262536600, 9082267347 Email: veloxindustriesltd@gmail.com CIN: L15122MH1983PLC029364 EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

			(Rs. In Lacs)		(Rs. In Lacs)		
Sr. No.	Particulars	lumore wasnell	Quarter Ended	le management	Year E	Ended	
NO.		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
1	Total Income from Operations (net)	40.67	-	1000000	40.67	Lower	
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or extraordinary items)	32.67	(7.25)	(10.19)	17.96	(15.36)	
3	Net Profit' (Loss) for the period before Tax (after Exceptional and/ or extraordinary items)	32.67	(7.25)	(10.19)	17:96	(15.36)	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and) or extraordinary items)	32.66	(7.25)	(10.19)	17.95	(15.36)	
5	Total Comprehensive income for the period (after Tax)	32.66	(7.25)	(10.19)	17.95	(15.36)	
6	Equity Share Capital	797.40	797.40	797.40	797.40	797.40	
	Face Value of Equity Share Capital	10	10	10	10	10	
	Earnings Per Share (Basic and Diluted)	0.41	(0.09)	(0.12)	0.23	(0.18)	

The above results have been reviewed by the audit committee and approved by the Board of directors at the meeting held on The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the

- SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company website i.e. www.veloxindustriesltd.in The audited financial results have been prepared by the company in accordance with the companies (Indian accounting standards)
- Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies

The Company is operating in one segment only.

Mumbai

31.05.2024

For Velox Industries Limited

Debashis Mukherjee Chairman

a) Basic

Date: 30/05/2024

RANDER CORPORATION LTD

CIN:L99999MH1993PLC075812 Reg. Office: 14/15, Madhav Kripa, Boisar Palghar Road, Boisar (W), Palghar-401501 Tel. No. 022-35729913 | Email ID: info@randergroup.com

				100	(Amt in Lacs)
Sr no	Particulars	Quarter Ended 31/03/2024	Previous Year Quarter Ended 31/03/2023	Year Ended 31/03/2024	Previous Year Ended 31/03/2023
1	Total income	110.87	156.82	395.55	348.73
2	Total Expenditure	24.00	181.44	150.28	260.10
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	86.87	-24.62	245.27	88.02
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	86.87	-24.62	245.27	88.02
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	65.00	-18.01	183.54	65.74
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	65.00	-18.01	183.54	65,74
7	Equity Share Capital	1233.70	1233.70	1233.70	1233.70
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	1046.17	862.63	1046.17	862.63
9	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	0.53	-0.15	1.49	0.53

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results is available on the www.bseindia.com and www.randergroup.com

For RANDER CORPORATION LTD

(Rs. in Millions)

Date: 30.5.2024 Place : Mumbai

Diluted:

ROHAN RANDER (Director)

Ougston | Describes | Company

VR Konkan Private Limited

(Formerly Elpis Ventures Private Limited) CIN: U45309KA2019PTC124570.

VR Bengaluru, No. 11B, Sy No. 40/9, Devasandra Industrial Area, 2 Stage, Kr. Puram, Hobli, Bangalore 560048. | Website: https://vrkonkan.co.in/; | Email ID: vrm_compliance@virtuousretail.com EXTRACTS OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER AND YEAR TO DATE ENDED ON MARCH 31, 2024

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 31.03.2024 (Audited)		Corresponding Quarter ended 31.03.2023 (Audited)	Current year ended 31.03.2024 (Audited)
1	Total Income from Operations	4.99	5.01	5.28	19.98
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	(288.04)	(281.83)	(277.04)	(1,134.48)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(288.04)	(281.83)	(1,690.81)	(1,134.48)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(288.04)	(281.83)	(1,690.81)	(1,134.48)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(288.04)	(281.83)	(1,690.81)	(1,134.48)
6	Paid up Equity Share Capital	600.01	600.01	600.01	600.01
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(3,907.17)	(3,619.13)	(2,772.69)	(3,907.17)
8	Securities Premium Account	ua would	HENORE TO		
9	Net worth	(3,307.16)	(3,019.12)	(2,172.68)	(3,307.16)
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	7,622.00	7,622.00	7,622,00	7,622.00
11	Debt Equity Ratio	(2.30)	(2.52)	(3.51)	(2.30)
12	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	**********	100 (05,645)	1.0000000	Securet
	1. Basic:	(4.80)	(4.70)	(28.18)	(18.91)
	2. Diluted:	(4.80)	(4.70)	(28.18)	(18.91)
13	Capital Redemption Reserve	040000	1000	2000001000	1800mm00.80
14	Debenture Redemption Reserve	10.	12	(5)	
15	Debt Service Coverage Ratio	(0.02)	0.01	(5.13)	(0.00)
16	Interest Service Coverage Ratio	(0.02)	0.01	(5.13)	(0.00)

. The Audited Financial Results (under Ind AS) of the Company for the quarter and year to date ended March 31, 2024, have been approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 29, 2024. The Statutory auditors have expressed an unmodified audit opinion.

. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results is available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.

By the Order of the Board

Jay Dayani Place : Mumbai Director Date: 29.05.2024 DIN: 09663289 **NOTICE**

NOTICE is hereby given that the Certificate (s) for 237919, 77798, 357693, Distinctive no (s) 142488345 - 142488394, 3750946 - 3750995, 577768261 - 577768360 & Folio no 08444285. Equity Shares No. 200 of Larsen & Toubro Ltd standing in the name(s) of Katta Rokkaiah Sreenivasulu jointly with Katta Nagamani Sreenivas have been lost or mislaid and the undersigned have applied to the company to issue duplicate Certificate (s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares write to our Registrar, KFin Technologies Limited. Selenium Selenium, Tower- B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial district, Hyderabad - 500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(S).

Place: Bangalore Date: 30.05.2024

Name of Shareholders Sd/-Katta Rokkaiah Sreenivasulu **Katta Nagamani Sreenivas**

UNION QUALITY PLASTICS LIMITED Registered Office: 209/A, Shyam Kamal B. CHS Ltd., Agarwal Market, Tejpal Road, Vile Parle East, Mumbai, Maharashtra - 400057. E-mail: cs.uqpl@gmail.com | Ph; 022-26100367/8 | CIN No. L25209MH1984PLC033595

Particulars	Quarter Ended 31.03.2024 Audited	Quarter Ended 31.03.2023 Audited	Year Ended 31.03.2024 Audited	Year Ended 31.03.2023 Audited
Total income	6.78	4.31	6.78	8.73
Net Profit (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(8.23)	(57.44)	(19.47)	(187.46)
Net Profit before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8.23)	(57,44)	(19.47)	(187.46)
Net Profit after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.74)	(57.87)	(19.44)	(189.24)
Total Comprehensive Income [Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax)]	(7.74)	(57.87)	(19.44)	(189.24)
Paid up Equity Share Capital (Rs.10/- Per Equity Share)	692.64	692.64	692.64	692,64
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year ended)	20	(4)	(1231.78)	(1212.34)
Earnings Per Share (of Rs.10/- each) (Not Annualised):			-//	

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31/03/2024

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on www.bseindia.com

The above Financial results were considered and approved by the Board of Directors at their meeting hel

By and on behalf of the Board Union Quality Plastics Limited

(0.28)

(0.28)

USHA ASCO

18/30

(2.73)

(2.73)

Place: Hyderabad

Jeethendra Singh Goud Managing Director DIN: 07678735

(0.84)

(0.84)

BEST EASTERN HOTELS LTD Regd. Office.: 401. Chartered House. 293/297 Dr. C. H. Street, Mumbai - 400 002. CIN No:- L99999MH1943PLC040199

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER & YEAR ENDED ON 31ST MARCH, 2024 (Rs. in Lakhs							
SI. No	Particulars	Quarter ended 31/03/2024 Audited	Quarter ended 31/12/2023 Unaudited	Quarter ended 31/03/2023 Audited	Year ended 31/03/2024 Audited	Year ended 31/03/2023 Audited	
1 2	Total income from operations (Net) Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and / or	139.89	169.85	118.28	622.09	605.52	
3	Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or	(17.38)	13.98	10.57	22.17	59.56	
4	Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or	(17.38)	13.98	10.57	22.17	59.50	
5	Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the Period (after tax) and other	(21.56)	13.35	24.48	14.05	58.4	
6 7 8	Comprehensive Income (after tax) Equity Share Capital Other Equity Earnings Per Share (After) extraordinary items)(of Rs.1/- each)	(22.23) 168.50 -	13.35 168.50 -	24.48 168.50 -	13.38 168.50 62.98	58.4 168.50 49.59	
	a) Basic (in Rs.) b) Diluted (in Rs.)	(0.13) (0.13)	0.08 0.08	0.15 0.15	0.08 0.08	0.38 0.38	

Notes:

- 1 The financial results for the guarter and year ended March 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 29, 2024. The statutory auditor have audited the financial results for the year ended March 31, 2024.
- The Company operates only in one Business Segment i.e. Hospitality, hence does not have any reportable segments as per Indian Accounting Standard (Ind AS)-108 "Operating Segments". The information presented above is extracted from the audited financial statement, have been
- prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter.
- The Board had recommended and declared the dividend for the financial year 2023-24 @ Rs.1/per fully paid up preference share on the face value of Rs. 10/- each.
- 5 The figures of previous period's/year has been regrouped / rearranged wherever necessary to conform the current year presentation.
- 6 The Result will be available on the company's website "www.ushaascot.com"

Mumbai, 29th May, 2024

For Best Eastern Hotels Ltd.

Dilip V. Kothari Joint Managing Director (DIN: 00011043)

PBA INFRASTRUCTURE LTD.

Regd office: 611/3, V.N.Purav Marg, Chembur, Mumbai - 400 071 Website: www.pbainfra.in Email: pbamumbai@gmail.com Tel : (022) 61277200/01/02 / Fax : (022) 61277203 / CIN : L45200MH1974PLC017653

[In terms of Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015]

Extract of the Audited Standalone Financial Results for the Quarter and Year Ended on 31st March, 2024

Rs in Lakhs Quarter Quarter Year Year Ended Ended **Ended** Ended **Particulars** 31.03.2024 31.03.2024 31.03.2023 31.03.2023 (Audited) (Audited) (Audited) (Audited) Total Income From Operations 2,267.53 853.33 7,980.20 1,322.47 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (200.99)(766.11)1,323.05 (9,288.16) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (506.50)163.81 (12,828.55) (1,360.23)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 245.39 (13,447.70) (1,278.66) (1,125.65) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

1,350.05

(9.47)

(9.47)

1,350.05

(8.34)

(8.34)

1,350.05

1.82

1.82

1,350.05

(99.61)

(99.61)

(b) Diluted (Rs.) Notes:

Place : Mumbai

Date: 30.05.2024

(Rs.in Lakhs)

Equity Share Capital

Earnings Per Share

(a) Basic (Rs.)

Reserves (excluding Revaluation Reserve as

shown in the Balance Sheet of previous year)

(before and after extraordinary items)

(Face value of Rs. 10/- each)

1. The above results have been reviewed by Audit Committee and Approved by the Board of Directors at their meeting held on 30/05/2024

2. The above is an extract of the detailed format of the Results for Quarter Ended and Year Ended as on 31st March, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2024 is available on the stock exchange websites www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors

Narain P. Belani

Managing Director DIN: 02395693

AJANTA

AJANTA SOYA LIMITED CIN L15494RJ1992PLC016617

Regd. Office & Works: SP-916, Phase - III, Industrial Area, Bhiwadi - 301019, Rajasthan, India Tel.: 911-6176727, 911-6128880

Corp. Office: 12th Floor, Bigjo's Tower, A-8, Netaji Subhash Place, Wazirpur District Centre, Delhi-110034 Phone: 011-42515151; Fax: 011-42515100

WEBSITE- www.ajantasoya.com, Email - cs@ajantasoya.com

Extract of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024

(Rs. in Lakhs except EPS)

				Standalone		
SI No.	Particulars	Quarter ended 31.03.2024	Quarter ended 31.12.2023	Quarter ended 31.03.2023	Year ended 31.03.2024	Year ended 31.03.2023
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from operations*	24,280.10	25,609.10	27,820.47	1,03,131.02	1,23,922.28
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra Ordinary items)	370.80	218.14	(2.66)	511.62	382.37
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	370.80	218.14	(2.66)	511.62	382.37
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	269.45	208.93	(36.14)	402.89	223.55
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]	307.59	263.01	32.69	489.86	260.69
6.	Equity Share Capital	1,609.66	1,609.66	1609.66	1609.66	1609.66
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	11,460.23 (as on 31.03.2024)	10,970.37 (as on 31.03.2023)	10,970.37 (as on 31.03.2023)	11,460.23 (as on 31.03.2024)	10,970.37 (as on 31.03.2023)
8.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -	,			,	
	Basic:	0.33	0.26	(0.04)	0.50	0.28
	Diluted:	0.33	0.26	(0.04)	0.50	0.28

*Total Income from operations consists of "Revenue from Operations and Other Income". This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed

under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognised accounting practices and policies to the extent applicable. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results of the Company for the guarter and year ended 31st March, 2024 are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on Company's

website www.ajantasoya.com The above results were reviewed by the Audit committee, and thereafter approved by the Board of Directors in their meetings held on

Previous year periods figures have been regrouped/reclassified wherever necessary.

On behalf of the Board For Ajanta Soya Limited

Rs. In lacs

Place: New Delhi Date: 30 May, 2024

Year Ended

Sushil Kumar Goyal **Managing Director** (DIN: 00125275)

SHRADDHA PRIME PROJECTS LIMITED

(Formerly Known as Towa Sokki Limited)

Regd. Office: A-309, Kanara Business Centre Premises CS Ltd., Link Road, Laxmi Nagar, Ghatkopar East, Mumbai-400075, | TEL: (91) 22 216 46000 Website: www.shraddhaprimeprojects.in | Email: shraddhaprimeprojects@gmail.com | CIN: L70100MH1993PLC394793

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS EAD THE COURTH AUADTED AND VEAD ENDED 21ST MADEL 2024

				(Rs. in La	ics except EPS
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
	31-Mar-24	31-Dec-24	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023
Total Income from operations (net)	3,068.42	3,908.69	859.22	8,381,32	859.22
Net Profit/(Loss) for the period (before Tax,	(696.03)	1,336.80	132.79	1,064.27	82.05
Exceptional and/or Extra ordinery items)	VIANAR DANKE	CONTRACTOR	SUN ASSESSED OF	SCHOOL SCHOOL	NAME OF TAXABLE PARTY.
Net Profit/(Loss) for the period before Tax	(696.03)	1,336.80	131.78	1,064.27	80.50
(after Exceptional and/or Extra ordinery items)	(7,53985)(738	9.800009000	95/8/603050	575090000	(1980) 980)
Net Profit/(Loss) for the period after Tax	(667.46)	1,045.56	100.53	656.48	50.58
after Exceptional and/or Extra ordinery items)	V:000.00000	(0.000000000000000000000000000000000000	23377035	3875941939	0048255800
Net Profit/(Loss) for the period Attributable to Owners of the Company	(656.68)	1,037.30	99.11	653.36	49.17
Net Profit/(Loss) for the period Attributable to Non-Controlling Interest	(10.78)	8.26	1.42	3.12	1.40
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax)and other Comprehensive Income (after tax)	(677.65)	1,045.56	100.65	646.29	50.70
Equity Share Capital	2,020.05	2,020.05	455.48	2,020.05	455.48
Other Equity	57	1.00 (2000000	3,262.46	(509.84)
Earnings per equity share * (of Rs. 10/-each)					
(a) Basic	(3.35)	5.18	2.21	4.35	1.11
(b) Diluted	(3.35)	5.18	2.21	4.35	1.11

Not Annualised

Note: Extract of Standalana Audited Einappiel Deputs for the quarter and uper and March 21, 2024 upday Deputsing 47/(1/h) of the SEDL/Listing Obligation

	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
700 MARKET POOT	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended March 31, 2023	
PARTICULARS	March 31, 2024	December 31, 2023	March 31, 2023	March 31, 2024		
Total Income Profit/(Loss) Before Tax Tax Expenses Net Profit/(Loss) after Tax	2,196.81 (161.86) (61.50) (100.36)	2,611.04 973.13 177.78 795.35	1.36 (37.94) (21.62) (16.32)	4,817.71 769.64 116.28 653.36	3.00 (88.25) (22.95) (65.30)	

Date: 29/05/2024

- . The above results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings held on 29.05.2024. The financial results for the guarter and year ended March 31, 2024 have been audited by Statutory Auditors of the Company. This Statement is as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended.
- 3. The figures for the guarter ended 31 March 2024 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year upto 31 March 2024 and the unaudited published year-to-date figures upto 31 December 2023, being the date of the end of the third quarter of the financial year. . The previous period figures have been regrouped/reclassified, wherever necessary to confirm to current period's presentation. The Audited financial results of the Company for the Fourth guarter and year ended 31st March, 2024, are also available on the Company's Website
- (www.shraddhaprimeprojects.in) and on the Website of BSE (www.bseindia.com) in accordance with the provisions of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. For Shraddha Prime Projects Limited Sudhir Mehta Place : Mumbai

NITCO

Registered Office: 3/A, Recondo Compound, Sudam Kalu Ahire Marg, Glaxo, Worli Colony, Mumbai, Maharashtra, India, 400030. Tel No.: 91-22-25772800/25772790 email: investorgrievances@nitco.in, Website: www.nitco.in

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs. In Lakhs unless otherwise stated)

31.03.2024

Sr. **Particulars** (Audited) (Audited) No. 31.03.2024 31.03.2023 31.12.2023 Note 12) (Unaudited) Note 12) (Audited) (Audited) 7.254.31 8,103.76 10.658.19 33,008.28 38.824.02 1 Total Income Net Profit / (Loss) for the period before (13,538.91)tax and before exceptional items (5,346.64)(4,514.75)(4,123.90) (16, 269.88)(89.33)(1,585.34)3 Exceptional items-gain/(loss) 4 Net Profit / (Loss) for the period

Three Months Ended

31.03.2023

(4,213.23) (16,269.88)(15, 124.25)before tax and after exceptional items (5,346.64)(4,514.75)5 Net Profit / (Loss) for the period after tax (5,341.06)(4,514.75)(4,213.23) (16,297.18) (15, 125.05)(5,314.59)(4,513.85)(4,188.04) (16,288.66)(15,094.75)6 Total Comprehensive Income (after tax) Paid-up equity share capital (Face 7.185.90 7,185.90 7,185.90 7,185.90 7,185.90 Value Rs. 10 per share) 8 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the last balance sheet of the previous year (58,402.56) (42,112.80) 9 Earnings per share (before

(22.68)(a) Basic (7.43)(6.28)(5.86)(21.05)(b) Diluted (7.43)(6.28)(5.86)(22.68)(21.05)

		Thr	ee Months En	ded	Year Ended		
Sr. No.	Particulars	31.03.2024 (Audited) (Refer Note 12)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited) (Refer Note 12)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	
1	Total Income	7,191.36	7,996.50	10,589.85	32,782.58	38,617.3	
2	Net Profit / (Loss) for the period before tax and before exceptional items	(5,315.22)	(3,902.44)	(4,127.59)	(15,625.66)	(13,540.53	
3	Exceptional items-gain/(loss)		-	(89.33)	-	(1,585.34	
4	Net Profit / (Loss) for the period before tax and after exceptional items	(5,315.22)	(3,902.44)	(4,216.92)	(15,625.66)	(15,125.87	
5	Net Profit / (Loss) for the period after tax	(5,315.22)	(3,902.44)	(4,216.92)	(15,658.55)	(15,125.87	
6	Total Comprehensive Income (after tax)	(5,288.75)	(3,901.54)	(4,191.73)	(15,650.02)	(15,095.56	

Managing Director (DIN 02215452)

Place: Mumbai Dale 128,052024 exp.epapr.in

extraordinary items)

(of Rs. 10/- each) (not annualized):

- The above financial results were reviewed by the audit committee and thereafter taken on record by the Board of Directors at their Meeting held on 29-May-2024 The Company's statutory auditors have conducted audit of the above financial results for the year ended March, 2024. The above is an extract of the detailed format of Quarterly and year ended Financial Results filed with the
- Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Year Ended Financial Results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company's website (www.nitco.in). For Nitco Limited
 - **Chairman & Managing Director**

Vivek Talwar (DIN: 00043180)

MEGH MAYUR INFRA LIMITED (Formerly known as Poddar Infrastructure Limited, there before known as Transoceanic Properties Limited) Regd. Office: MHB-11/A-302, Sarvodaya Co-Operative Housing Society Ltd. Near Bhavishya Nidhi Building, Service Road, Khernagar, Bandra (E), Mumbai - 400051 CIN:L51900MH1981PLC025693 Website: www.meghmayurinfra.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2024(Rs. In Lacs)

Quarter

Sr. No.	Particulars	Ended 31.03.2024 (Audited)	Ended 31.12.2023 (Unaudited)	Ended 31.03.2023 (Audited)	Ended 31.03.2024 (Audited)	Ended 31.03.2023 (Audited)
1	Total income from operations (net)	\$3 9990 0	() e		E 7000 100	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax; Exceptional and/or Extraordinary items)	-3,47	-3.37	-2.55	-15.39	-10.31
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-3.47	-3.37	-2.55	-15.39	G10.31
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-3.47	-3.37	-2.55	-15.39	-10.31
5	Equity Share Capital	630	630	630	630	630
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)					16.99
7	Earnings Per Share of Rs. 10 Each (before extraordinary items)					
	Basic :	-0.06	-0.05	-0.04	-0.24	-0.16
	Diluted:	-0.06	-0.05	-0.04	-0.24	-0.16
8	Earnings Per Share of Rs. 10 Each (after extraordinary items)					
	Basic :	-0.06	-0.05	-0.04	-0.24	-0.16
5	Diluted:	-0.06	-0.05	-0.04	-0.24	-0.16

The aforementioned results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 29th May 2024 The Company has adopted Indian Accounting standards (Ind AS) with effect from 1st April,2017 and accordingly the above results have been prepared in accordance with the

Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. As per SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July, 2016 the Company has presented Ind AS compliant financial results for the corresponding 4th guarter and Financial year ended 31st March, 2024 The Auditors of the Company have carried out Audit Report for audited financial results for the 4th quarter and Financial Year ended 31st March, 2024 as required under SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results

filings i.e. www.bseindia.com & www.meghmayurinfra.com)

India is not applicable.

are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the

As the Company has only one business segment, disclosure under Indian Accounting

Standard 108 on "Operating Segment" issued by the Institute of Chartered Accountants of For MEGH MAYUR INFRA LIMITED

> Rajendra Shah Managing Director Din:01765634

Date: 29.05.2024 Place: Surat

जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात येते की. माझे आशिल श्री. निळकंठ सदानंद शिंगारे व कुमारी नीलम सदानंद शिंगारे यांनी असे कळविले आहे की, सदनिका क. १४/३, तळ मजला, क्षेत्र २५० चौ.फुट बांधीव, शुभकामना को.ऑ.हौ.सो.लि., पोखरान रोड नं. १ यशोधन नगर, ठाणे, तालका व जिल्हा ठाणे ही मिळकत श्रीमती, आशाबाई सदानंद शिंगा यांचे मालकीची होती व श्रीमती आशाबार्ड सदानंद शिंगारे हया सदरच्या शभकामना को

श्रीमती. आशाबाई सदानंद शिंगारे हया दि. १९/०२/२०२१ रोजी मयत झाले असून त्यांना श्री. निळकंठ सदानंद शिंगारे व कुमारी नीलम सदानंद शिंगारे हे एकमेव वारस

सदरच्या सोसायटीने सदर सदिनकेसंबंधी सर्व भाग श्री. निळकंठ सदानंद शिंगारे कुमारी नीलम सदानंद शिंगारे यांचे नावे हस्तांतर केले आहे

सदिनकेशी संबंधित भाग बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडे विकी, विनिमय, तारण, भाडे कर्ज, शुल्क, अधिकार, बदली, समभाग, रूची, देखभाल परवाना, भेट, वारसा मालकी, ताबा किंवा अन्य स्वरूपात कोणताही दावा/हक्क/आक्षेप असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिध्द झालेच्या तारखेपासून ०७ दिवसाच्या आत परेशा कागदोपत्री पराव्यासहीत खालील पत्यावर संपर्क साधावा, जर असे कोणतेही दावे र मिळाल्यास उपरोक्त सदनिका व त्यातील भाग बाबत कोणाचीही काहीच हरकत नाही अस् ममजले जार्डल जर कणाचेही टावे/हरकती ०७ दिवसानंतर कोणत्याही स्वरूपात मिळाल्यास ते सोड्न दिले किंवा माफ केले असे समजून स्विकारले जाणार नाहीत.

ॲड. सुनिल द. गायकवाड

ऑफिस क. ०३, तळ मजला, साई धाम इमारत, प्लॉट क. १४८, सेक्टर—आर ३ वडघर (पुष्पक नगर), नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड—४१०२०६

जाहीर नोटीस

याव्दारे कळविणेत येते की. श्री......./ श्रीम. पुजा परशुराम रा. बी/ ३९, ४ था मजला, वाकोला पोलिस हे कार्यरत/निवृत शासकीय/निमशासकीय कर्मचारी/ गिरणीकामगार(लागू नसेल ते खोडावे) दि. २२/०३/२०२४ रोजी मयत झाले

मृत्युपश्चात त्यांना पुढे नमुद केलेप्रमाणे कायदेशीर वोरस आहेत.

अ. क्.	नाव (विवाहीत महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमुद करावीत)	वय	मृत व्यक्तीचे नाते
9	परशुराम नारायण मिरगुले	६ २	पती
२	प्राजक्ता परशुराम मिरगुले	3 7	मुलगी
3	प्रथमेश परशुराम मिरगुले	30	मुलगा

उक्त नमुद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ति पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन/ बँक ठेवी/ प्रॉव्हीडंट फंड / अनुकंपा तत्वासाठी (शासकीय/निमशासकीय कर्मचा—याचे वारस या नात्याने), म्हाडामार्फत देणेत येणार्या निवासी गाळ्याचा लाभ मिळणेकरिता (मृत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसांत संपर्क साधावा, अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत

दिनांक :30/05/2024

परशुराम नारायण मिरगुले बी। ३९, ४ था मजला, वाकोला पोसील स्टेशन अंकुर सीराचरास सांताकृझ पु मुंबई ४०००५५.

CLUB@

ठिकाण : मुंबई

दिनांक : ३० मे, २०२४

एमराल्ड लीजर्स लिमिटेड

सीआवरणः : L74900MH1948PLC006791 प्लॉट क्र. ३६६/१५, वलब एमराल्ड, स्वस्तीक पार्क, मंगल आनंद हॉस्पिटलजवळ, चेबूर, मुंबई महाराष्ट्र ४०० ०७१.

ई-मेल आयडी : info@clubemerald.in वेबसाइट : www.clubmerald.in

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अर्कारकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

अनु.	विवरण	तिमाही अखोर			वर्ष अरुवेर	
豖.		32.03.2028	32.22.2023	32.03.2023	38.03.2028	32.03.2023
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
۹.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४८७.५७६	४४२.०७२	४३८.१९४	१६५९.३१२	१४८८.५९०
٠.	एकूण खर्च	७४९.७५४	६३६.४९६	९१७.४०३	२६३२.४७४	2863.463
ψ.	कर पूर्व व अतिविशेष बाबी पूर्व निव्वळ नफा/(तोटा)	-२६२.१७८	-१९४.४२४	-४७९.२०८	-९७३.१६१	-998.993
٧.	कर पूर्व अतिविशेष बाबी पश्चात निव्वळ नफा/(तोटा)	-२६२.१७८	-१९४.४२४	-४७९.२०८	-९७३.१६१	-998.993
۹,	कर पश्चात निव्वळ नफा/(तोटा)	-२६२,१७८	-१९४.४२४	-४७६.४१४	-९७३.१६१	-१०१४,१९९
ξ.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-२६२.१७८	-१९४.४२४	–४७७.९८६	-989.99	-१०१२.९७६
b .	उत्पन्न प्रति शेअर (एफ. व्ही. ५/-)	२५०.३१	२५०.३१	२५०.३१	२५०.३१	२५०.३१
۷.	उत्पन्न प्रति शेअर मूळ	-५.२३७	-3.66	-9.462	-१९.४३९	-२०.२५९
	सौम्य	-4.236	-3.66	-9.462	-१९.४३९	-२०.२५९
-						

टीप : वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजकडे दि. ३१ मार्च, २०२४ रोजी तिमाही व वर्ष अखेरकरिता दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वरील वित्तीय अहवाल दि. ३० मे, २०२४ रोजी त्यांच्या सभेमध्ये मंजूर केला आहे व लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे. एमराल्ड लीजर्स लिमिटेडकरित

राजेश लोय संपूर्ण वेळ संचाल डीआयएन : ००२५२४७

सही /

वेलॉक्स इंडस्ट्रिज लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय : ९०२ फिलीक्स कमर्शिअल कॉम्प्लेक्स. एशियन पेट्स समोर. एल.बी.एस. मार्ग. भांडप मुंबई ४०० ०७८. महाराष्ट्र भारत

द्र. +९१ २२६२५३६६००, ९०८२२६७३४७ ईमेल : veloxindustriesltd@gmail.com सीआयएन : L15122MH1983PLC029364

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखोरकरिता वित्तीय अहवालाचा निष्कर्श

	. विवरण		(रु. लाखात)			(रु. लाखात)	
अनु. क्र.		तिमाही अखेर			वर्ष अखेर		
		३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	32.03.2023	३१.०३.२०२४	38.03.202	
٧.	कार्यचलनामधून एकूण महसूल (निव्वळ)	४०.६७	_	1	४०.६७		
٧.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पूर्व)	३२.६७	(७.२५)	(१०.१९)	१७.९६	(१५.३६	
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	३२.६७	(७.२५)	(१०.१९)	१७.९६	(१५.३६	
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	३२.६६	(७.२५)	(१०.१९)	१७.९५	(१५.३६	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	३२.६६	(७.२५)	(१०.१९)	१७.९५	(१५.३६	
ξ.	इक्किटी भाग भांडवल	৬९७.४०	৬९७.४०	৬९७.४०	৬९७.४०	७९७.४	
	इक्किटी शेअर भांडवलाचे दर्शनी मूल्य	१०		१०	१०	8	
	उत्पन्न प्रति शेअर (मळ व सौम्य)	0.88	(0.09)	(0.83)	0.23	(0.8८	

, सेबी (एलओडीआर) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज सह दाखाल तिमाही वित्तीय अहवालाचा विस्तत पारूपाचा सारांश आहे. तिमार्ह वेत्तीय अहवालाचा संपूर्ण पारूप स्टॉक एक्सचेज वेबसाइट <u><www.bseindia.com></u> वर व कंपनीची वेबसाइट <u><www.veloxindustriesItd.in></u> व उपलब्ध आहे.

. लेखापरीक्षित अहवाल कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम २०१५ (आयएनडी एएस) अनुसार कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित आहे अन्य मजूर खाते प्रक्रिया अनुसार लागू आहे.

. कंपनी एका सेगमेंट मध्ये कार्यरत आहे

वेलॉक्स इंडस्ट्रिज लिमिटेड करित

देवाशीष मुखार्ज

PUBLIC NOTICE

This is to notify that my clients MR. ANIL VINAYAK MHATRE. Owner of The Samarth Niwas Co-Operative Housing Society Block No. 12, Hindu Colony, Sir B. C. Road, Dadar, Mumbai — 400014, Admeasuring 736 Sq. Ft. Carpet Area On C.S. No. 813/10 Of Matunga Division have intended to Sale his said Property to Prospective Buyer. If anyone has objection in this regards he car contact me within 7 days of publication of this notice.

ADV. Arun G.Deshmukh Shop No. 1, Vinavak Darshan Apartment Ganesh Peth Lane, Dadar (W) Mumbai - 400028 Date: 30.05.2024

PUBLIC NOTICE Take notice that Late Mr. Ashok Kumar R. Bagaria was the joint owner of Flat No. A/204, in Sarjan Complex Co-op. Hsg. Soc. Ltd., Jesal Park, Bhayander (E), Thane-401105, with Soc. Ltd., Jessal Park, Senayanoer (E), Imane-40110, Mrs. Anuradha Ashok Kumar Bagaria. That Mr. Ashok Kumar Bagaria expired on 14.10.2021 leaving behind his Four legal heirs namely 1) Mrs. Anuradha Ashok Kumar Bagaria (Mrife 2)Mrs. Sonia Garg 3) Mrs. Bharati Rathi (Two daughters) & 4) Mr.Gaurav Bagaria (Son). That Mrs. Sonia Garg, Mrs. Bharati Rathi & Mr.Gaurav Bagaria has been surrender his share. infoll title and interest in 5/0%. been surrender his share, right title and interest in 50% share of the above said flat in favour of **Mrs. Anuradh**a Ashok Kumar Bagaria, by executing Registered Rele Deed on 22.05.2024 and Mrs. Anuradha Ashok Kuma Bagaria, have became the absolute owner of the above said ises. All the person/s and his legal heirs inforr that if anybody have any type of right, title and interest and daim on the said Flat, kindly informed me with origina documentary evidence within 15 days from the date hereo failing which such claims, if any shall not be considered an

(Advocate High Court) B/123, Ostwal Ornate Bldg. No. 2, Jesal Park Bhayander (E) Dist.: Thane – 401105,

जाहीर नोटीस

पान्दारे सर्व संविधितास कर्जविष्पात पेते की गाव मोजे विरार तालुका वसई जिल्ह पान्तर पेथील सर्वे नं २०० हिस्सा नं ९ ८ या मिळकतीलर केशव अधार्यमें सोसायटी केशव को ऑसंटेटक हाउसिंग सोब्याटी तिर मोला हुएन मन्द्रपावरील सर्विनका नं २०३ गाव तिरार, क्षेत्र ५०० ची पूर विन्टाज्य आ (सक्रियतीसाटी पार्युट सदर फर्टेट असे संबोधित्ते आहे हा माझे अधित सर्वेट

यांमेवालील त्यस नोदाणी का तस्मार-२६४८, १९९९, दिनांक १५,००,९०४ रोजी मृद्यु पात्रवेले आहे.
उत्ररोक्ता फेली श्री. क्योंद्रन फ्रान्सिस पेरेटरा हे दिनांक १६,९०,९००४ रोजी मृद्यु पात्रवेले असूस दासीं दावों हायांत्रीत क्रोफती हाक्यता नामनिद्धाना केवेली नाही दे जाता सदार आर्थि वर्त केवेली नाही दे अस्ता सदार पार्टी केवेली क्यों के प्रणास आर्थि वर्त आता सदार पार्टी केवेली क्यों के प्रणास आर्थि वर्त आता सदार पार्टी केवेली क्यांत्री केविला क्यांत्रिक अद्यास्त्रका अद्यासक्ता नामक क्यांत्रिक क

जाहीर नोटीस

या नोटीसदारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि. माझी अशील श्रीमती. विजया विलास शेडगे, या रूम नं ४०३, चौथा मजला ओम श्रीराम को. ऑप. हौ.सो.लि., गाव निळेमोरे, नालासोपार पश्चिम, ता.वसई, जिल्हा.पालघर-४०१२०३. च्या मालक आहेत. परंतु यांचे पती कै. विलास रामचंद्र शेडगे - (सदर रूमचे मूळ चरतु पाच पता क. ।वलास समयह आङा - (संदर रूपन मूळ मालक), यांचा मृत्यु दिनांक २५११४००६९ रोजी झाला असून त्यांच्या पक्षात सदर मालमतेचे तीन लिगल वास्प्रदार आहेत शु श्रीमती. विजया विलास शेडगे, - पाली, २) आर्यन विलास शेडगे, - मुलगा, ३। मिस. आशीघा विलास शेडगे, - मुलगी, यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही वास्प्रदार नाही.

या सदनिकेवर सदनिकेच्या एखाद्या भागावर कोणाचाही कोणत्याह प्रकारचा हतक, हिस्सा किंवा दावा असल्यास त्यांनी नोटीस प्रसिद्ध इाल्या पासून १४ दिवसाच्या आत कागदपत्रे माझ्या कार्याल्यात घेऊन येणे. तसे न केल्यास तथा कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध नाही असे समजून किंवा कोणाचाही असल्यास त

सोडन देण्यात आला आहे.

श्री.डी.एस.तिवारी दिनांक :- ३१/०५/२०२४ (उच्च न्यायालय वकील पत्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर्व

जाहिर सुचना जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यांत येते की, माझे मशिल श्री. प्रदिप पोपट रोकडे व श्री. सोपान ना रोकडे यांचे नावे असणारी सदनिका कं. ५०१ ाचवा मजला, ए विंग, नालंदा को. ऑप. हौ. सो ਲੇ., सी. टी. एस. नं. ६/१२४, माझगाव ई वार्ड मुंबई. एकुण क्षेत्रफळ ३०० चौ. मी. म्हणजेच २५ ७ चौ.मी कारपेट ओरीआ

नदरहू सदनिकेचे मुळ मालक हे श्री. सोपान ना संदर्दू संदानकाय मुळ नालका है श्री. सानान नामु रोकडे, श्री. सुनिल पोपट रोकडे, श्री. अनिल पोपट रोकडे व श्री. प्रदिप पोपट रोकडे हे होते सदरहू राकड व त्रा. प्रादेप पापट राकड हे होते सदरह सदिनका यांनी बिल्डरकडुन कायमस्वरूपी विक्रीकरार नाम्यानुसार विकत घेतलेली होती व आहे. तसेच सदरहू सदिनकेचा करारनामा दिनांक ०२/१२/२०१० रोजी सहउपनिबंधक मुंबई /९३०१/२०१० रोजी नोंद केला आहे. गील एक मालक म्हणजेच श्री. अनिल रोकडे यांचे दिनांक १३/१०/२०२० रोजी निधन झालेले आहे. कै. अनिल पोपट रोकडे यांना त्यां मुत्युनंतर त्यांची पत्नी श्रीमती. मीना अनिल रोकडे त्यांची मलगी क. रूतिका अनिल रोकडे तसे मुलगा कृ. हर्ष अनिल रोकडे (अज्ञान) असे त्य एकमेव कायदेशीर वारस आहेतपंरत सदरह वारसां-गोग्य तो वारसदाखला घेतलेला नाही. तरी कोणा वरील वारस हे कै. अनिल पोपट रोकडे यांचे कायटेशीर वारस नाहीत असे कळवण्यांचे झाल्यां खालील पत्यांवर कळवण्यांत यावे

तसेच सदरह वारसांनी म्हणजेच पत्नी श्रीमती. मीन निल रोकडे व त्यांची मुलगी कु. रूतिका अनिव रोकडे तसेच मुलगा कु. हुएँ अनिल रोकडे (अज्ञान) त्यांच्यातर्फें अज्ञानपालनकर्तों आई श्रीमती. मीना अनिल रोकडे, कै. अनिल पोपट रोकडे यांचे नावे असणारे सदरहू सदिनकेतील भाग २५ टक्के व श्री सुनिल पोपट रोकडे यांनी त्यांच्या हिस्सांचे भाग २५ टक्के हे श्री. प्रदिप पोपट रोकडे यांचे नावे नोंदणीक हक्कसोडपत्राद्वारे केलेले असून हक्कसोडपत्र दिनांक, २५/०४/२०२४

तसेच सबब वर वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये अन्य कोणाचेही हक्क, अधिकार, हिस्सा असल्या अथवा किंवा हरकती असल्यास त्यांनी ही जाही जयवा किया हरकता जसस्यास स्वाना हो जाहार नोटीस प्रसिध्द झालेचे तारखेपासून ७ दिवासांचे आत लेखी किंवा तोंडी हरकत योग्य तो कागदोपत्री

ॲड. तनुजा ना. लोमटे ऑफिस पत्ता. दुकान नं. ०५ , विनायक विल्ला बिल्डींग, सेक्टर. ०४, प्लॉट नं६९, करंजाडे, ता. पनवेल जि. रायगड ४१०२०६

सार्वजनिक सूचना स्वातंत्र सनिकचे सदस्य श्री जगन्नाथ बी

जुईकर यांनी नोटीस ऐकली आहे नगर सी.एच.एस, फ्लॅट क्रमांक 17, इमारत क्रमांक 25, अंधेरी पश्चिम मुंबई - 58 यांचे 08 एप्रिल 2016 रोजी अंधेरी येथे निधन झाले, त्यांचे कायदेशीर वारस कविता जे. जुईकर हृषिकेश जे. जुईकर, सुचित्रा जे. जुईकर होते सोसायटी याद्वारे इतर वारस किंवा दावेदार अस्तित्वात असल्यास आक्षेप घेणाऱ्यांकडून दावे किंवा आक्षेप आमंत्रित करते, वरील शेअर्स आणि मृत सदस्याच्या मालमत्तेतील व्याज हस्तांतरित करण्यासार्ठ दावे/आक्षेप पदान करण्यासाठी ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत टाव्यांच्या/आक्षेपांच्या समर्थनासाठी संबंधित पुराव्याच्या प्रतींसह सोसायटी. वर नमृत केलेल्या कालावधीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास. सोसायटी हस्तांतरित करण्याच्या स्वातंत्र्यावर असेल. कविता जे जुईकर, हृषीकेश जे. जुईकर, सुचित्रा जे जुईकर यांना उपविधी अंतर्गत नामनिर्देशन असल्याने मृत सदस्याचे शेअर्स आणि व्याज कोणतेही दावे/आक्षेप असल्यास कृपय विहित केलेल्या सोसायटी कार्यालयातील व्यवस्थापकीय समितीशी संपर्क साधावा स्वातंत्र सैनिक नगर सी.एच.एस

यांच्या साठी आणि वतीने सही/ दिनांक: 31/05/2024 मा. सचिव ठिकाण : **मुंबई** (9820159560

PUBLIC NOTICE I Advocate Shaikh Mohammed Asif for an

n behalf of my client MR. SALMAN IDRIS KHAN Resident of Room No.486, Patra waa Chawl, VTC, Behram Nagar, S.O. Bandra Eas Mumbai - 400051, inform to General public i original Allotment Letter, and possessio eceipt No. DC R&R/MUIP/SER-147. Dated 04/01/2011 of: HDIL Building, No.18, Roor No.403, D-Wing, 4th Floor, SRA Building "STAR Premier Co-op Hsg Soc Ltd, Kirol Road Kurla (west) Mumbai - 400070, the aforesai ocuments has been lost/Misplaced o 06/12/2023 around 1:00 p.m. from SRA remier Auto Compound, Near Kohinoo Hospital, Kurla (west) Mumbai-400070. fo which, my client have lodged an FIR A Greater Mumbai Vinoba Bhave Nagar police station on 4th April 2024 vide Missing Registration No.41523/2024. If anyone find lost/ Misplaced Allotment Letter an possession receipt kindly handover the sam

Baitunoor Building, S.G. Barve Marg, Kurk (w), Mumbai 400070, (9322109888). And to the Managing Committee of the Societ undersigned within **15 days** from the date of issue of this notice failing whic Lost/Misplaced Allotment Letter an possession receipt will be treated as lost for a nanner he/she would be prosecuted. No mplaint claim will be entertained after tir rescribed above, and Received it any will b

PUBLIC NOTICE

Take notice that **Late Mr. Ashok Kumar R. Bagaria** was th owner of Flat No. A/102,in Sarjan Complex Co-op. Hsg. Soc Ltd., Jesal Park, Bhayander (E), Thane-401105, That Mi Ashok Kumar R. Bagaria expired on 14.10.2021 leavir behind his Four legal heir namely 1) Mrs. Anuradha Asho Kumar Bagaria,(Wife) 2)Mrs. Sonia Garg 3) Mrs. Bhara Rathi (Two daughters) & 4) Mr.Gaurav Bag That Mrs. Sonia Garg, Mrs. Bharati Rathi & Mr. Gaura Cumar Bagaria, by executing Registered Re 22.05.2024 and Mrs. Anuradha Ashok Kumar Bagaria have became the owner of the above said Flat Premises, A the person/s and his legal heirs informed that if anyboo have any type of right, title and interest and claim on the sa Flat, kindly informed me with original documentary evidence within 15 days from the date hereof, failing which such claims, if any shall not be considered and shall be deeme

SATISH S. CHAUBE Date: 31/05/2024 (Advocate High Court) B/123, Ostwal Ornate Bldg. No. 2, Jesal Park Bhayander (E) Dist.: Thane – 401105,

PUBLIC NOTICE

Take notice that Late Mr. Ashok Kumar R. Bagana was the joint owner of Flat No. A/205, in Sarjan Complex Co-op. Hsg. Soc. Ltd., Jesal Park, Bhayander (E), Thane-401105with Mr. Anuradha Ashok Kumar Bagaria. That Mr. Ashok Kumar R. Bagaria expired on 14.10.2021 leaving behind his Four legal neirs namely 1) Mrs. Anuradha Ashok Kuma Bagaria,(Wife) 2)Mrs. Sonia Garg 3) Mrs. Bharati Rath (Two daughters) & 4) Mr.Gaurav Bagaria (Son). That Mrs Sonia Garg, Mrs. Bharati Rathi & Mr.Gaurav Bagaria has been surrender his share, right title and interest in the 50% share of the above said flat in favour of Mrs. Anuradha Ashok Kumar Bagaria, by executing Registered Release Deed on 22.05.2024 and Mrs. Anuradha Ashok Kumar Bagaria, have became the absolute owner of the above sa Flat Premises, All the person/s and his legal heirs informe that if anybody have any type of right, title and interest an claim on the said Flat, kindly informed me with original documentary evidence within 15 days from the date hereof failing which such claims, if any shall not be considered and shall be deemed to have been waived and abandoned.

SATISH S. CHAUBE Date: 31/05/2024 B/123, Ostwal Ornate Bldg. No. 2, Jesal Park Bhayander (E) Dist.: Thane – 401105,

Original Share Certificate bearing No.015 of five fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive numbers from 071 to 075 (both inclusive) in respect of Flat No.B/7 on 3rdFloor in the building known as "MANISH APARTMENTS" of MANISHANAND CO-OP. HSG. SOC. LTD., situated at Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400067, is lost/misplaced by the present owner MR. PARAG RAMESHCHANDRA SHAH. All persons who have any claim, share, right

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given at large

title and/or interest or demands in respect of the above mentioned Share Certificate No.015by way of loss, sale, mortgage charge, trust, lien, possession, gift, inheritance, maintenance, lease, attachmen or otherwise howsoever, are hereby required to give intimation thereof within 15 days from the date of publication hereof to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067, with documents in support of his/her claims/objections.

Mrs. Rashida Y. Laxmidhai (Advocate)

PUBLIC NOTICE

Public in General hereby informed that my client **Smt. Shalubai Bandu @ Bandoo Lokhande**, is lawful owner of residential premises bearing Tenement No. 1808, 18th Floor, Bharat Mill Compound, Ganpatrao Kadam Marg. Lower Parel, Mumbai- 400 013, admeasuring area 225 Sq.

@ Bandoo Dattu Lokhande under MHADA Mill Workers Housing Scheme That Late Shri Bandu @ Bandoo Dattu Lokhande ha

xpired on 07/02/2002 leaving behind his wife Smt halubai Bandu @ Bandoo Lokhande as his widov and 2. Shri Rajendra Bandu @ Bandoo Lokhande (son) 3. Mrs. Meenakshi Tukaram Undage nee Miss. Meenakshi Bandu @ Bandoo Lokhand Sarita Bandu @ Bandoo Lokhande (married daughter as his only legal heirs and representatives and except them there are no other legal heirs and representatives of deceased Shri Bandu @ Bandoo Dattu Lokhande. That the said 1. Shri Rajendra Bandu @ Bandoo Lokhande, 2. Mrs. Meenakshi Tukaram Undage nee

Miss. Meenakshi Bandu @ Bandoo Lokhande, & 3. Mrs. Namrata Namdev Patil nee Miss. Sarita Band @ Bandoo Lokhande had released their undivided ares in respect of the said Tenement premises in favour of Smt. Shalubai Bandu @ Bandoo Lokhande by executing registered Release Deed dated 15/09/2017 duly registered vide Sr. No. BBAI4-7236/2017 dated 15/09/2017 since then the said Smt Shaluhai Bandu @ Bandoo Lokhande is lawful owner of the said tenement premis That the said original Release Deed dated 15/09/2017 een lost / misplaced and same is not traceable.

Any and all person/ entities including any bank and / o financial institution having any right, title, claim, benefit, demand and / or interest etc. against the owner and / or the said tenement and or any part thereof including any right, title, claim, benefit, demand and / or interest etc. by way o sale, exchange, lease, license, assignment, mortgage i respect the said missing Release Deed, should intimate me with relevant documents pertaining to the said Flat, within **7 days** of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waived RATNAKAR T. MISHRA

Date: 30/05/2024 (Advocate High Court) Contact at : Annawadi, Tople Wadi, Western Express Highwa Opp. Sai Service, Andheri (East), Mumbai - 400099.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that my Client

MRS. HEERAWATI DEVI W/O. RAJESH KUMAR SINGH is in use, occupation and possession of a Flat premises area admeasuring 30.31 sq. meters. (326.26) sq. ft. (Built-up), bearing Flat No.503, or 5th Floor, Wing No.C-1, in the Society known as New Swapnapurti Co-op Housing Society Ltd., PimpariPada Road, Malad (East). Mumbai – 400 097, lying and being at C.T.S. No.610 part, of Village - Malad East, TalukaBorivali, Mumbai Suburban District, hereinafter referred to as the said flat premises'.

That the aforesaid flat was stands in the name of my client's husband Mr. Rajesh Kumar Ramkishan Singh who expired on 20/09/2020 at Vasai East, District – Palghar Maharashtra, having death Certificate Registration No.D-2020, 27-90307-000408, and registration dated 03/12/2020 leaving behind him my client MRS. HEERAWAT DEVI W/O. RAJESH KUMAR SINGH as his legal heirs, successors and survivors in respect of the said flat premises and thereafter the aforesaid concerned society has agreed to transfer the said flat and its share in the name of my clients i.e. MRS. HEERAWATI DEVI W/O. RAJESH KUMAR

That if any person/s having any claim/s objection or possession, inheritance succession or otherwise howsoever in respect to the said Flat / property, such person/s are required to intimate the undersigned together with proof thereof within 15 days from the date of publication of this notice, failing which, the claim of such person/s, if any, will be deemed to have been waived and / or abandoned

That anyone claiming any right in respect of the said flat is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of their such claim, if any, with all supporting documents and without reference to such claim / claims if any, and such claim after expiry of 15 days of notice period, shall be treated as waived and not binding on my clients. Place: Mumbai

Dated:30/05/2024 TARIQ I. KHAN ADVOCATE HIGH COURT

Shop No.8, Ground Floor, Bldg No.3 Humera Park No.III CHS Ltd., R.S. Marg Malad East, Mumbai – 400 097 Mob:9769833010

जाहीर सूचना सूचना देण्यात येते की, माझे अशील श्रीम. हेमलत

स्-स्मृती सीएचएस लि., मोजमापित क्षेत्रफव २५ चौ. मीटर बिल्ट अप, प्लॉट क्र. ५४३, आरएससी-५० सेक्टर ५, चारकोप कांदिवली (प), मुंबई ४०० ०६७ येथील मालमत्तेचे परिपूर्ण व कायदेशीर मालक आहेत. माझे अशील यांचे म्हणणे आहे की, श्री. नागराज नागो सरदार यांनी मूळ म्हाडा आवंटन वरील सदर रूम संबंधात केले होते व त्यांचा मृत्यू दि. २८.०२.२०१३ रोजी झाला व नंतर सदर रूम माझे अशील यांच्या नावे हस्तांतरित केली होती. माझे अशील यांचे मूळ आवंटन पत्र, मूळ म्हाडा पासबुक, म्हाडा भाडेकरार एनए कर पावती गहाळ/ हरवली आहे जी मळ श्री. नागराज नागो सरदार यांच्या नावे जारी केली होती व त्यांनी सदर पोलीस तक्रार प्रमाणपत्र क्र. १०८६६३ दि. २५.११.२०२३ संबंधात आहे कोणाही व्यक्तीस, बँक व वित्तीय संस्था यांना वरील सदर गहाळ/ हरवलेले मूळ आवंटन पत्र यांच्या संबंघात कोणतेही दावे वा हक्क असल्यार तसेच सदर रूम जागा वा कोणताही भाग संबंधात त्यांनी दस्तावेज पुरावे यांच्या संबंघात अधोहस्ताक्षरित यांना सूचनेच्या तारखोपासून १४ दिवसांच्या आत सूचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर दावे गृहित धारले जाणार नाहीत व मी सदर रूम संबंधात हक प्रिया सर्व अडथळे यांच्यासह पूर्ण करेल. दि. ३१.०५.२०२४ ठिकाण : मुंबई

सही/ वकील शर्मिला पवार वकील उच्च न्यायाल माही बंगलो, प्लॉट क्र. २२/२१२ सेक्टर ५, चारकोप, कांदिवली (प) मुंबई ४०० ०६७. मो. ९९३०९२३८७६

PUBLIC NOTICE

greement of Flat No. A-1, Ground Floo THE BHANSALI CHS Ltd., Jain Mand Cross Road, Borivali (East), Mumba 400066 has been lost / misplaced by m clients i.e. (i), between Mr. Surendr Narayan Acharya and Mr. Madani Kaluram, (ii), between Mr. Madanla and (iii). between **Mr. Ram Kisha**i Kukreja and therefore my client reporte he matter to Borivali police station and th same was reported under Lost Report No 58252/2024, Dated 29.05.2024. Now he intend to gift the above flat If anyone finds the above-mention

ocument in the original Agreement having any claim thereon should contact th undersigned within 15 days from the dat of publication of this notice, failing which shall be presumed that there is no claim anyone in respect thereof and whatev claim if any shall be deemed to be waived Advocate High Cour

Dhanjiwadi, Rani Sati Mar Malad East Mumbai-40009 Mobile Number: 986907691 Date: 31/05/2024

की, प्रविण पॅलेस को. ऑप. हो. सो. लि. च्या सभासद व सदनिका कृं. ए/३०२, तिसर मजला प्रविण पॅलेस को ऑप हो सो लि पंडित दिनदयाळ नगर वसई रोड पश्चिम ४०१२०२ या मिळकतीच्या मालक श्रीमती लक्ष्मी सुरेंन्द्र बंगेरा या दिनांक ०७ / १० / २०२२ रोजी मयत झाल्या असून् यांच्या मृत्यूपश्चात सदर मिळकत त्यांचे शेअर्ससहीत त्यांचे श्री. सुरेंन्द्र नारायण बंगेरा व श्री. सुनिल सुरेंन्द्र बंगेरा, यांच्या नावे सदर सोसायटीने हस्तांतरीत करावयाचे एविले आहे. जर दतर कोणलाही व्यक्तिल वा संस्थेला वर उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही हक्क, दावा आणि हितसंबंध असल्यास ते सुचना प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांत पुष्टय्रथं कागदपत्रांसोबत आमच्य खाली उल्लेखिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात गाठवावे अन्यथा असे दावे त्यागित अधित्यागित समजण्यात येतील व सोसायर्ट उपविधीनुसार सदर मिळकत तिचे निर्वीवाद मालकीहर्क्कासहीत **श्री. सुरेंन्द्र नारायण** बंगेरा व श्री. सुनिल सुरेंन्द्र बंगेरा यांच्य नावे कायदेशिररीत्या हस्तांतरीत करणेत येईल याची नोंद घ्यावी.

श्री. पराग ज. पिंपळे,

एस/४, प्रविण पॅलेस, पंडित दिनदयाळ नगर, वसई रोड पश्चिम, ता. वसई, जि. पालघर, मो. ९८९००७९३५२ - दिनांक:३१.०५.२०२४

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that my clients Dr. Anil k Goyal & Dr

Dvuti A Goval are absolute owner of shop No. 12 happy palace Co-operative Housing Society Ltd.Village NAVGHAF

and holding Share Certificate No. 12. We have lost original Share Certificate. Any

persons found or having any claim of

right, interest, title against in respect of said Share Certificate, however of

otherwise, are hereby required to

ntimate me at my address. within 1

day's from the date of publication of thi

notice about the same failing which it wi

be presumed that there is no claim and

my client shall proceed and complete a

the requirements formalities for issuing

जाहीर सूचना

जागेच्या संबंधातील

श्रीम. कुंदनिका किशोरकुमार शाह व

को**णीही वैयक्तिक वा संस्था** यांना सदर खालील

सदर लेखी स्वरूपात सूचित करावे, अन्यथा सदर

वरील संदर्भित अनुसूची :

फ्लॅट क्र. ११, ३ रा मजला, बिल्डींग वर्षा म्हणून

ज्ञात, दि कृष्णालयम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग

सोसायटी लिमिटेड म्हणून व प्लॉट क्र. १७

वस्रभ बाग लेन एक्सटेंशन, गरोदिया नगर

घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०० ०७७, मोजमापित

५७५ चौ. फूट चटई क्षेत्रफळ, ६० (साठ) संपूर्ण

प्रदानित शेअर्स रु. ५०/- प्रत्येकी धारक विभिन्न

क्र. ८८१ ते ९४० (दोन्ही समाविष्ट) धारक शेअ

प्रमाणपत्र क्र. १७ दि कृष्णालयम को-ऑपरेटिव्ह

हाउसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी

नोंदणीकरण क्र. बीओएम/एचएसजी/

जयंती के. गडा

दिवंगत

ज्याअर्थ

वकील उच्च न्यायालय

१, मातु छाया, बहुभ बाग लेन,

मो. क्र. +९१ ९३२२२४०९१८

घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०० ०७७.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की,

फ्लॅट व शेअर्स खालील अनुसूचीमध्ये अधिक

मालमत्ता

आहे.

श्रीम. गुलालबाई वाजाभाई वाघेला यांना

श्रीम. गुलालबाई वाजाभाई वाघेला यांचा

केली

मुंबई व नोटरी पब्लिक

२२६२/१९७० अंतर्गत जारी.

ठिकाणः मुंबई

विवरणीत

आवंटित

दावे अधित्यागीत मानले जातील.

Anil K Goyal

ew / duplicate Certificate. Such clair नागराज सरदार हे रूम क्र. बी-३५, चारकोप (१) and objections received thereafter sha be deemed to have been waived. आम जनतेस सुचित करण्यात येते व सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की, सर्व मुख्य करार सदर खालील अनुसूचीमध्ये मूळ दुसरे विक्री करार मालकीहक फ्लॅट दि. १९९५ संबंधातील श्री. बी. एस. रामास्वामी श्री. किशोरकुमार धांजी शाह यांच्या दरम्यान अंमलात आणले होते ते करार गहाळ व हरवले आहेत व त्या संबंधात **पोलीस तक्रा**र दि. २८.०५.२०२४ रोजी गहाळ अहवाल क्र. ५७७१०-२०२४ अंतर्गत पंत नगर पोलीस स्टेशन, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०० ०७५ येथे दाखल केली आहे. सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, निर्देशित करार संबंधात कोणतेही वैयक्तिक वा संस्थांना दावे, हक्क, अधिकार व हितसंबंध असल्यास तसेच विक्री, वारसा, ताबा, जप्ती गहाण, धारणाधिकार, भाडेकरार, भेट वा अन्य काही असल्यास त्यांनी सदर अधोहस्ताक्षरित यांना कार्यालय पत्ता वकील श्री. जयंती के. गडा यांना सदर प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत

Notice is hereby given to the public KHILOORAM KUKREJA. Owner of Fla lo. A-1, Ground Floor, THE BHANSAL CHS Ltd., Jain Mandir Cross Road Borivali (East), Mumbai 400066. Notice is hereby given that all origin

Kaluram and Mr. Ram Kishan Kukreja Kukreja and Mr. Subhashchandra K

Office: 2/E/3, Ashirwad Apartme

जाहीर सूचना

नमाम जनतेला याद्वारे सुचित करण्यात येते

वकील, मुंबई उच्च न्यायालय,

मृत्यू दि. १५.१०.२०२० रोजी झाला होता. व यांचे पती **श्री. वाजाभाई वाघेला** यांचा मृत्यू दि. ०१.०९.१९९५ रोजी झाला होता व त्यांचे कायदेशीर वारस नावे १. श्री. इश्वर वाजा वाघेला २. श्रीम. शांताबेन नरनभाई वाघारी ३. श्रीम. रतन बाबू चौंहान, ४. श्रीम. लीला भिखा चौंहान ५. श्रीम. नंदाबेन नरसिंहभाई चौंहान ६. श्रीम. चंपाबेन रणछोडदास वाघेल ७. श्रीम. रेखा विक्रम वाघेला, ८. श्रीम. राधाबेन ९. श्री. दिपक प्रह्लाद वाघेला वाघेला सुनिल प्रह्लाद मीना अर्जुन श्रीम. वाघेला श्री. जितू अर्जुन वाघेला व १३. श्री. सोनू अर्जुन वाघेला यांनी रिलीज करार दि. ०६.०४.२०२४ रोजी १. श्री. प्रकाश वाघेला व २. श्री. रमेशभाई वाघेला यांच्या नावे केले आहेत सर्व व्यक्तींना कोणतेही दावे असल्यास दावे अदलाबदल, भेट, गहाण, प्रभार, न्यास, वारसा ताबा, भाडेकरार, धारणाधिकार वा अन्य काही असल्यास याद्वारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना माझे कार्यालय ४० अहमदाबाद स्ट्रीट, आयरन मार्केट, मसजीद (पूर्व), मुंबई ४०० ००९ येथे तारखेपासून १४ दिवसांच्या आत सादर करावे अन्यथा कोणाह व्यक्तीस वा व्यक्तींना सदर दावे असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत मनले जातील व

हस्तांतरण पर्ण केले जाईल. वरील अनुसूचीत मालमत्ता : फ्लॅट क्र. १०१, सी विंग, हर्षगिरी सी. एच. एस. लि., एचआयव्ही बल्लभ रोड, रावळपाडा, दहिसर (पूर्व), मुंबई ४०० ०६८ क्षेत्र समतुल्य २८९.०० चौ. फूट व पाच संपूर्ण प्रदानित शेअर्स धारक विभिन्न क्र.३८६ ते ३९० (दोन्ही समाविष्ट) दर्शनी मूल्य रु. ५०/- (रु. पन्नास) प्रत्येकी शेअर प्रमाणपत्र क्र. ७८. हर्षगिरी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि.. मालमत्ता धारक सीटीएस क्र. २५६१/ए-२, २५४३/ए-१

वकील नितेश दुवे दि. ३१.०५.२०२४

वोरिवली तालूका येथील मालमत्ता.

मो. ९७७३३३७६४५

Change Of Name

SHETE HAVE CHANGED MY NAME TO BENJAMIN MARK SHETTY WIDE MAHARASHTRA GAZETTE NO. (M - 242427) I MARK SHETE HAVE

CHANGED MY NAME TO SHETTY WIDE MAHARASHTRA GAZETTE NO. (M - 2452751)

NO. (M-2452891 I HAVE CHANGED MY NAME FROM HASAN MOHAMMED KASAM GHARE TO HASAN MOHAMMAD KASAM GHARE AS PER GOVT. OF

I HAVE CHANGED MY NAME FROM ANJUM SULTANA TO ANJUM AS PER **DOCUMENTS**

I HAVE CHANGED MY NAME FROM RAZZAK SAYED TO PERVEZ SAYED RAZZAK AS PER **DOCUMENTS**

BEGUM/FAROOQUI BEGAM NASREEN TO NASREEN SHABBIR AHMAD FAROOQUI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME

Change Of Name

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL MUNAF MAJID NITHALKAR TO MUNAF ABDUL MAJID NITHALKAR AS DOCUMENTS

DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED AAYAN PATEL TO MOHAMMED AYAAN MQSOOD PATEL AS PER DOCUMENTS

SINGH SETHI TO CHANBIR RAVINDAR SINGH SETHI AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME

PER DOCUMENTS FROM RAVINDRA SINGH SETHI TO RAVINDAR SINGH TARLOCHAN SINGH SETHI

AS PER DOCUMENTS

DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM YOGENDRA UDAYBHAN SINGH JOGENDRA UDAYBHAN SINGHAS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM KHAN MOHMMAD DANISH TANVIR ALAM TO MOHD DANISH TANBEER KHAN AS PER ALAM

HAVE CHANGED MY NAME FROM VISHRUTIBEN MAGANBHAI UJARIYA VISHRUTI RAHUL DEVDA AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM RAHULBHAL DEVDA TO RAHUL HIRABHAI DEVDA AS PER DOCUMENTS

SHAMIM AHMED QURAISH TO KAUSAR ALI SHAMIM AHMAD QURESHI, AS PER **DOCUMENTS** I HAVE CHANGED MY NAME

DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM AASMA KHATOON MOHD RAFIQUE TO ASMA MOHD RAFIQ SARDAR AS

FROM MOHD UNUS MOHD UNUS MOHD RAFIQUE TO MOHD UNUS MOHD RAFIQUE SARDAR AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME

FROM AMIN SAYYED / AMIN RAZAK SAYYED TO AMIN ABDUL RAZZAK SAYYED AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED **TANVAR** TO ZAID MUSLIM TANWAR AS PER DOCUMENTS

GANESH KOTESHRAO

DAGANI HAVE CHANGED MY NAME TO GANESH KOTESHWARA RAO DAGANI AS PER DOCUMENTS I MARIAMMA EASO HAVE CHANGED MY NAME TO ESAOW AS PER

DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM KAGDI UBED SIKANDAR TO KAGADI KAGADI UBED SIKANDAR AS PER

MY DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH FARHAN RASHID TO SHEKH FARHAN RASHID AS PER MY **DOCUMENTS** I HAVE CHANGED MY

NAME MEET VALLABHBHAI

PAVASIYA TO MEETKUMAR VALLABHBHAI PAVASIYA AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SATNAM KAUR TO SATNAM KOUR DHADIYAL

AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED

GUPTA AS PER **DOCUMENTS** I HAVE CHANGED MY NAME FROM EKTA KUKREJA TO EKKTA KUKREJA AS PER **DOCUMENTS**

NAME FROM ANAND JHALLU GUPTA TO ANAND

Change Of Name

I HAVE CHANGED MY NAME FROM BINA CHAMPAKLAL KAPADIA PRAKASH PARIKH AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY

TO ABHHAY

NAME FROM PIYUSH PRAVEEN JAIN TO PIYUSH PRAVEENCHAND JAIN AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM ABHAY TANAJI

TANAJI SAKPAL AS PER

DECLARATION I HAVE CHANGED MY NAME FROM KALPESH KUMARBHAI JOBALIA TO KALPESH KUMARKANT JOBALIA AS PER

SAKPAL

DOCUMENTS

RAMCHANDRA

I HAVE CHANGED MY FROM GAJANAN NAME RAMCHANDRA RAO SALI GAJANAN

I,M/O ARMY NO-15745764K RANK-NK NAME-RAI SHIVAM RAMYAGYA HAVE CHANGED MY NAME FROM RAJKUMARI TO RAJKUMARI RAMYAGAYA RAI FOR ALL THE FUTURE PURPOSE AS PER AFFIDAVIT DATED 18/05/2024

जाहिरात छोटी

प्रसिद्धी मोठी

AS PER GOVERNMENT

GAZETTE NO (M-2459654)

| Change Of Name

I,RAJKUMARI RAMYAGYA RAI M/O ARMY 15745764K RANK-NK NAME-RAI SHIVAM RAMYAGYA HAVE CHANGED MY DATE OF BIRTH FROM 28/08/1974 TO 28/09/1974 FOR ALL THE FUTURE PURPOSE AS PER AFFIDAVIT DATED

18/05/2024 I,F/O ARMY NO-15745764K RANK-NK NAME-RAI SHIVAN RAMYAGYA HAVE CHANGED MY NAME FROM RAMYAGYA DEVNARAYAN RAI FOR ALL THE FUTURE PURPOSE AS PER AFFIDAVIT DATED 18/05/2024

I,RAMYAGYA DEVNARAYAN ARMY F/O 15745764K RANK-NK NAME-RAI SHIVAM RAMYAGYA HAVE CHANGED MY DATE OF BIRTH FROM 10/04/1967 TO 18/04/1967 FOR ALL THE FUTURE PURPOSE AS PER AFFIDAVIT DATED 18/05/2024

WE SHUNMUGASUBBURAJA PANDIAN AND ANUPRIYA PANDIAN HAVE CHANGED OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM AADHYASHREE SHUNMUGASUBBURAJA PANDIAN TO AADHYASHREE PANDIAN FOR ALL FUTURE **PURPOSES**

Change Of Name

ANLIPRIVA PANDIAN W/O SHUNMUGASUBBURAJA PANDIAN, RESIDENT MUMBAL HAS CHANGED MY NAME FROM ANUPRIYA SHUNMUGASUBBURAJA TO ANUPRIYA PANDIAN PANDIAN FOR ALL

FUTURE PURPOSES I HAVE CHANGED MY NAME FROM GAURI VARUN TADKALKAR TO GAURI RATNAKAR KULKARNI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM VANDANA KESHAV SHELAR TO NEHA NARENDRA RANE PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NUMBER (M - 2456359) I HAVE CHANGED MY NAME

FROM AYAZ ARBI RAFIQUE TO AYAZ RAFIQUE ARABI AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM FAUZIA KHATOON TO

FAUZIA KHATOON SHADAB

KHAN AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM MURUGESH DEVENDRA / RAJU PERMAL MURGESH TO MURGESH RAJU DEVENDRA AS PER **DOCUMENTS**

HAVE CHANGED MY NAME FROM JUNAID MOHMAD KASAM GHARE TO JUNAID MOHAMMAD KASAM GHARE AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2458532)

Change Of Name I HAVE CHANGED MY NAME

KASAM GHARE TO JUNAID MOHAMMAD KASAM GHARE AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2458532) I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL SAKUR

FROM JUNAID MOHMAD

ABDUL SATTAR FODKAR TO ABDUS SHAKOOR ABDUL SATTAR FODKAR AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SYED GHULAM WASAY TO SYED

GHULAM WASEY AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SUSHRI NIHARIKA RANI PADHY TO NIHARIKA

JAGDISH MISRA AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM SAHITHYA DEEKSHITH SHETTY TO SAHITHYA SHETTY. AS PER AFFIDAVIT DATED 30/05/2024

DOCUMENTS

FROM AHAMAD SHAIKH APPA SHAIKH TO AHMED ABBAS SHAIKH AS PER DOCUMENT. I have changed my name

LHAVE CHANGED MY NAME

from Avni Sonu Chawla to Kanushka Sonu Chawla as per I HAVE CHANGED MY NAME

FROM SOOFYAN MOHD ISHAQ ANSARI TO SOOFYAN MOHAMMED ISHAQ ANSARI AS PER DOCUMENT

G. 38.04.202X

BENZAMIN MARK

I SUNITHA SHETE HAVE CHANGED MY NAME TO SUNITA SHETTY WIDE MAHARASHTRA GAZETTE

MAHARASHTRA GAZETTE NO. (M - 2457110)

I HAVE CHANGED MY NAME FROM NASREEN

FROM MOHAMMED ILYAS TO MOHAMMED II YAS NAZIR AHMED SHAIKH AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM DINESH ASHOKLAL DINESH ASHOK KHATRI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM CHANBIR RAVINDRA

FROM MALLICK MOHD SHAKIL AHMED ALI TO SHAKIL AHMED MALLICK AS HAVE CHANGED MY NAME

Change Of Name

I HAVE CHANGED MY NAME FROM KAUSAR ALI

JOSEPH JACOB NORONHA TO JOSEPH ROCKY NORONHA AS PER

PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME

FROM ANSARI GULAM RASUL MOHAMED BASHIR TO GULAM RASOOL MOHD BASHIR ANSARI AS PER **DOCUMENTS** I HAVE CHANGED MY NAME

Change Of Name